

RAZI

11 - SA 11

Please Tick

Saving A/C No.:	Branch FILE No.:
CIF NO.	PAL/Take Over/NEW/Resale/Top up
RLMS / LOS Reference No.	Tie Up No. (if applicable)

Applicant Name : SHYAMJI SHAJI SHAJI

Co-Applicant Name : SHAJI VASU

Contact (Resi.) : \_\_\_\_\_ Mobile : \_\_\_\_\_

Loan Amount : 25,00,000/-	Tenure : 15 Years
Interest Rate : 8.40%	EMI :
Loan Type : Home-Loan	SBI LIFE :
Hsg. Loan _____	Maxgain _____
Realty _____	Home Top up _____

Property Location : AMBARNATH

Property Cost :

Name of Developer / Vendor :

**NITIN A. PATIL**  
 Chief Manager  
 SBI RASMECC PANVEL  
 25 OCT 2023


RBO - ZONE - Branch : New-Panvel (Code No ) 60383

Contact Person : Sagar Malal Mobile No: 9987654969

Name of RACPC Co-ordinator along with Mob No.

	DATE		DATE
SEARCH - 1		RESIDENCE VERIFICATION	
SEARCH - 2		OFFICE VERIFICATION	
VALUATION - 1		SITE INSPECTION	
VALUATION - 2			

HLST / MPST / BM / FS / along with Mob. No.



HL TO BE PARKED AT \_\_\_\_\_ BRANCH \_\_\_\_\_

दुय्यम निबंधक : मह. दु.नि. उल्हामनगर 3  
दस्त क्रमांक : 12094/2023  
नोंदणी :  
Regn 63m

गावाचे नाव : वडवली

(1) विलेखाचा प्रकार	
(2) मोबदना	करारनामा
(3) बाजारभाव (भाडेपट्ट्याच्या बाबत पट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ने नसुद करावे)	2600000 2409400
(4) भू-मापन, पोटहिस्सा व परक्रमांक (असल्यास)	
(5) क्षेत्रफळ	
(6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा	
(7) दस्तऐवज करून देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता.	
(8) दस्तऐवज करून घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता	
(9) दस्तऐवज करून दिल्याचा दिनांक	12/10/2023
(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	12/10/2023
(11) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ	12094/2023
(12) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	156000
(13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	26000
(14) शेर	


1) पानिकेचे नाव: अंबरनाथ इतर वर्णन : इतर माहिती: विभाग-3/11-सी-7, मोजे वडवली, तालुका अंबरनाथ, जि. टी. एम. नं 8971 (पैकी), जुना म नं- 33, हि नं-9, नविन स. नं. 33/9/2, क्षेत्र 620 चौ. मी. वरीन जय गुरुप्रसाद को. ऑप. हौ सो. लि., पहिला मजला, सदनिका क्र 102, क्षेत्र- 481 चौ. फूट कारपेट ( ( Survey Number : 33/9/2 ; ) )

1) 481 चौ. फूट

1): नाव:- मेमर्स एन. वाय. पी डेव्हलपर्स भागीदारी संस्था यांचे तर्फे भागीदार आनंद अविनाश नाईक आणि हर्षल प्रकाश पन्हाळे यांचे तर्फे कबुलीजवाबा करिता कु. मु. धारक कविता महेंद्र मोरे - वय:-42; पत्ता:- प्लॉट नं. - , इमारतीचे नाव: शां.प. नं. 9, शां.प. दीप सीएचएमएन, शिवाजी नगर पोनिम स्टेशन जवळ, वडवली अंबरनाथ, ज्वांक नं. - , रोड नं. - , महागाष्ट, ठाणे. पिन कोड:-421501 पॅन नं:-AAQFN2191M  
2): नाव:- जय गुरुप्रसाद को. ऑप. हौ सो. लि. ह्यांचे तर्फे कु. मु. धारक मेमर्स एन. वाय. पी डेव्हलपर्स भागीदारी संस्था यांचे तर्फे भागीदार आनंद अविनाश नाईक आणि हर्षल प्रकाश पन्हाळे यांचे तर्फे कबुलीजवाबा करिता कु. मु. धारक कविता महेंद्र मोरे वय:-42; पत्ता:- प्लॉट नं. - , माळा नं. - , इमारतीचे नाव: वडवली अंबरनाथ (पूर्वे), ना. अंबरनाथ, ज्वांक नं. - , रोड नं. - , महागाष्ट, ठाणे. पिन कोड:-421501 पॅन नं:-AAQFN2191M

1): नाव:- श्यामिनी महर्जी - - वय:-27; पत्ता:- प्लॉट नं. - , माळा नं. - , इमारतीचे नाव: रुम नं 8, मेट ज्युड शाळेच्या मार्गे, ईपक भाई चाळ नं. 3, काजू पाडा 90 फीट रोड, कुर्ला पश्चिम, , ज्वांक नं. - , रोड नं. - , महागाष्ट, मुम्बई. पिन कोड:-400072 पॅन नं:-FQVPS4405K

2): नाव:- महर्जी वाम् - - वय:-62; पत्ता:- प्लॉट नं. - , माळा नं. - , इमारतीचे नाव: रुम नं 8, मेट ज्युड शाळेच्या मार्गे, ईपक भाई चाळ नं. 3, काजू पाडा 90 फीट रोड, कुर्ला पश्चिम, ज्वांक नं. - , रोड नं. - , महागाष्ट, मुम्बई. पिन कोड:-400072 पॅन नं:-AMYPV9929K



मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-

मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :-

(ii) within the limits of any Municipal Council, Nagarpanchayat or Cantonment Area annexed to it, or any rural area within the limits of the Mumbai Metropolitan Region Development Authority or any other Urban area not mentioned in sub clause (i), or the Influence Areas as per the Annual Statement of Rates published under the Maharashtra Stamp (Determination of True Market Value of Property) Rules, 1995.

1

AGREEMENT FOR SALE

This AGREEMENT FOR SALE is made at Ambernath, on this 12<sup>th</sup> day of October, 2023

BETWEEN

M/s NYP Developers (PAN Card No. AAQFN2191M) a partnership Firm registered under the provisions of Indian Partnership Act, 1932, through its Partner (1) Mr. Anand Avinash Naik, age 39 years, Occ. Business; (2) Mr. Harshal Prakash Panhale, age 35 years, Occ- Business; having its registered office at Shop No.9, Sharda Deep CHSL, Near Shivaji Nagar Police Station, Vadavali, Ambernath, Dist.- Thane, Maharashtra 421501 hereinafter referred to as the "DEVELOPER" (which expression shall unless it be repugnant to the context or meaning thereof be deemed to mean and include the partners constituting the said partnership firm for the time being and their heirs, executors, administrators and assigns)

AND


"JAI GURUPRASAD CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" a co-operative Housing society registered under the Maharashtra Co-operative Societies Act 1960 bearing Registration No. TNA/ ULR/HSG/(TC)16561/2005-2006/2005, hereinafter called the "Society" represented through their Chairman Mr. Madhukar Laxman Pawar, Secretary Mr. Manish Madhukar Chavan, Treasure Mr. Seetharaman Gopalan through their POA Holder M/s. NYP Developers through its Partner 1) Mr. Anand Avinash Naik, age 39 years, Occ. Business; (2) Mr. Harshal Prakash Panhale, age 35 years, Occ- Business; (which expression shall unless it be repugnant to the context or meaning thereof be deemed to mean and include the partners constituting the said partnership firm for the time being and their heirs, executors, administrators and assigns)

AND

- |            |
|------------|
| २३५-३      |
| १२०२३ २०२३ |
| ६ ६२       |
- (1) Ms. Shyamili Shaji, (Pan No. FQVPS4405K), Age: - 27 years: Occupation: - Service
- (2) Mr. Shaji Vasu, (PAN No. AMYPV9929K) Age: - 62 years. Occupation: - Retired.

both residing at Room No. 8, Behind Saint Jude School, Ishq Bhai Chawl No. 3, Kaju Pada 90 Ft. Road, Kurla West, Mumbai 400072, hereinafter collectively called and referred to as the "PURCHASER/S" (which expression shall unless the context otherwise requires, include (i) in case of an individual, his or her heirs, executors and administrators and in case of more than one purchaser survivor of them, their respective heirs, executors and administrators, (ii) in the case of a partnership firm within the meaning of the Indian Partnership Act, 1932, any or each of the partners and survivors of them and partners from time to time and their respective heirs, legal representatives, executors, administrators and permitted assigns, successors of the firm, (iii) in the case of a joint HUF and any or each of the adult members /

for this Agreement  
 AND WHEREAS the vendor/ developer is not receiving more than 10% of the consideration amount till the said agreement is duly registered. However, the Purchaser/Purchasers are not able to visit the sub-registrar's office to sign & register the agreement. Purchaser/Purchaser's hereby agree to remit the amounts due from him/them as and when they are due and hence with Purchaser's agree to not raise any objections under section 13 with regards to payment clause



**SCHEDULE I (DESCRIPTION OF THE SAID PROPERTY)**  
 (the entire Property)

All that piece and parcel of land bearing (as per revenue record) old survey no. 33, New Survey no. 33/9/2 area admeasuring 620 Sq. Mtrs. and situated at Village Vadavali, Taluka Ambernath, Dist. Thane and village Ambernath, City Survey no. 8971 (part) and within the limits of the Ambernath Municipal Council and within the Jurisdiction of Registration Dist. Thane, Sub-Registration Dist. Ulhasnagar-2

**SECOND SCHEDULE**

(Description of said Flat/Shop/ Office)

Flat/Shop/Office bearing No. 102, 1st floor, area admeasuring 481 Sq. fts. Carpet area (44.73 sq. mtrs.) (Carpet area includes the area of Balcony) in the building to be known as Jai Guruprasad Co-operative Housing Society proposed to be constructed on the land bearing old survey no. 33, New Survey no. 33/9/2 area admeasuring 620 Sq. Mtrs. and situated at Village Vadavali, Taluka Ambernath, Dist. Thane and village Ambernath, City Survey no. 8971 (part) and within the limits of Ambernath Municipal Council and more particularly described in First Schedule hereinabove written.

**IN WITNESS WHEREOF** the parties hereto have hereunto set and subscribed their respective hands the day and year hereinabove written.

Name of the Parties	Photo	Signature	Thumb
SIGNED AND DELIVERED by the within named DEVELOPER M/S. NYP DEVELOPERS through its Partner Mr. Anand Avinash Naik			
SIGNED AND DELIVERED by the within named DEVELOPER M/S. NYP DEVELOPERS through its Partner Mr. Harshal Prakash Panhale			




**Maharashtra Real Estate Regulatory Authority**  
REGISTRATION CERTIFICATE OF PROJECT  
FORM 'C'

[See rule 6(a)]

This registration is granted under section 5 of the Act to the following project under project registration number  
**P51700049276**  
Project: **Jai Guruprasad**, Plot Bearing / CTS / Survey / Final Plot No.: **S No 33/9/2, CTS No 8971at Ambarnath (R),**  
**Ambarnath, Thane, 421501.**

1. **Nyp Developers** having its registered office / principal place of business at **Tehsil: Ambarnath, District: Thane,**  
**Pin. 421506.**
  2. This registration is granted subject to the following conditions, namely:-
    - The promoter shall enter into an agreement for sale with the allottees;
    - The promoter shall execute and register a conveyance deed in favour of the allottee or the association of the allottees, as the case may be, of the apartment or the common areas as per Rule 9 of Maharashtra Real Estate (Regulation and Development) (Registration of Real Estate Projects, Registration of Real Estate Agents, Rates of Interest and Disclosures on Website) Rules, 2017;
    - The promoter shall deposit seventy percent of the amounts realised by the promoter in a separate account to be maintained in a schedule bank to cover the cost of construction and the land cost to be used only for that purpose as per sub-clause (D) of clause (I) of sub-section (2) of section 4 read with Rule 5;  
OR  
That entire of the amounts to be realised hereinafter by promoter for the real estate project from the allottees, from time to time, shall be deposited in a separate account to be maintained in a scheduled bank to cover the cost of construction and the land cost and shall be used only for that purpose, since the estimated receivable of the project is less than the estimated cost of completion of the project.
  - The Registration shall be valid for a period commencing from **07/02/2023** and ending with **31/10/2024** unless renewed by the Maharashtra Real Estate Regulatory Authority in accordance with section 5 of the Act read with rule 6.
  - The promoter shall comply with the provisions of the Act and the rules and regulations made there under;
  - That the promoter shall take all the pending approvals from the competent authorities
3. If the above mentioned conditions are not fulfilled by the promoter, the Authority may take necessary action against the promoter including revoking the registration granted herein, as per the Act and the rules and regulations made there under.

Signature valid  
Digitally Signed by  
Dr. Vasant Premanand Prabhu  
(Secretary, MahaRERA)  
Date: 07-02-2023 17:08:34



Signature and seal of the Authorized Officer  
Maharashtra Real Estate Regulatory Authority

Regd: 07/02/2023  
Office: Mumbai



# Maharashtra Real Estate Regulatory Authority

## REGISTRATION CERTIFICATE OF PROJECT FORM 'C'

[See rule 6(a)]

This registration is granted under section 5 of the Act to the following project under project registration number  
**P51700049276**

Project: **Jai Guruprasad**, Plot Bearing / CTS / Survey / Final Plot No.: **S No 33/9/2, CTS No 8971at Ambarnath (R),  
Ambarnath, Thane, 421501.**

- Nyp Developers** having its registered office / principal place of business at **Tehsil: Ambarnath, District: Thane,  
Pin: 421506.**
- This registration is granted subject to the following conditions, namely:-
  - The promoter shall enter into an agreement for sale with the allottees;
  - The promoter shall execute and register a conveyance deed in favour of the allottee or the association of the allottees, as the case may be, of the apartment or the common areas as per Rule 9 of Maharashtra Real Estate (Regulation and Development) (Registration of Real Estate Projects, Registration of Real Estate Agents, Rates of Interest and Disclosures on Website) Rules, 2017;
  - The promoter shall deposit seventy percent of the amounts realised by the promoter in a separate account to be maintained in a schedule bank to cover the cost of construction and the land cost to be used only for that purpose as per sub- clause (D) of clause (I) of sub-section (2) of section 4 read with Rule 5;

OR

That entire of the amounts to be realised hereinafter by promoter for the real estate project from the allottees, from time to time, shall be deposited in a separate account to be maintained in a scheduled bank to cover the cost of construction and the land cost and shall be used only for that purpose, since the estimated receivable of the project is less than the estimated cost of completion of the project.

  - The Registration shall be valid for a period commencing from **07/02/2023** and ending with **31/10/2024** unless renewed by the Maharashtra Real Estate Regulatory Authority in accordance with section 5 of the Act read with rule 6.
  - The promoter shall comply with the provisions of the Act and the rules and regulations made there under;
  - That the promoter shall take all the pending approvals from the competent authorities
- If the above mentioned conditions are not fulfilled by the promoter, the Authority may take necessary action against the promoter including revoking the registration granted herein, as per the Act and the rules and regulations made there under.

Signature valid  
Digitally Signed by  
Dr. Vasant Premanand Prabhu  
(Secretary, MahaRERA)  
Date: 07/02/2023 17:08:34



अंबरनाथ नगरपरिषद, अंबरनाथ

नामक के पत्र-पत्रिका का पत्र २०२२-२३ (१६६) / २०२३



पति,  
जयगुरु प्रसाद को.ओ.टी.सोसायटी लि. यांचे क.प.प.पा.  
पे.एन.वाय.पो. वेडलपसं तर्फे धाणीतार वी.चंद्रपकाश यातव  
हांगा श्री.सुरज अंधारे, वास्तुशिल्पाकार, अंबरनाथ.

विषय : महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४५  
म.नं.३३ने, न.भु.क.८९७१ मोजे वडयली, ता. अंबरनाथ या भूखंडावर पुनर्विकास प्रस्तावना बांधकाम  
बाबत

संदर्भ : आपला दि. १५/०६/२०२२ चा श्री सुरज अंधारे, वास्तुशिल्पाकार, अंबरनाथ यांचे मार्फत माग करतना  
म.नं.क. १३९७६

वरील संदर्भाधीन अर्जांन्वये निषर्थांकित म.नं.३३ने, न.भु.क.८९७१ मोजे वडयली, ता. अंबरनाथ, मध्य  
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ व महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ चे  
कलम १९ अन्वये पुनर्विकास अंतर्गत बांधकाम परवानगी करिता अर्ज या कार्यालयाम प्राप्त झाला आहे. सदर  
जागा अंबरनाथ शहराच्या मंजूर विकास योजने प्रमाणे रहिवास विभागात समाविष्ट आहे. सदर भूखंडास १२.००  
मी. रीतीय विकास पोनजोतील रस्ता उपलब्ध आहे.

म्हणून, निषर्थांकित प्रकरणातील भूखंडाचे क्षेत्र ६२०.०० चौ.मी. प्रिमियम क्षेत्र १८६.०० चौ.मी.  
वाडे आर.क्षेत्र ४५.०० चौ.मी. पुनर्विकास अंतर्गत क्षेत्र ६५१.२० चौ.मी. व ५२९.३२ चौ.मी. अर्जासिलगी क्षेत्र. असे  
एकूण अनुज्ञप्त क्षेत्र १४११.५२ चौ.मी. पैकी १४०८.१९ चौ.मी. इतके बांधकाम क्षेत्र प्रस्तावित करून बांधकाम  
करण्यासाठी केल्या दि.१५/०६/२०२२ च्या अर्जास अनुसरून पुढील शर्तीस अधीन राहून तुमच्या मालकीच्या जागेत,  
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४५ अन्वये स्टिल्ट (पाकिंग करीता) + सात मजले,  
रहिवास वापरसाठी / वाडे भितीच्या इमारतीच्या बांधकामा बाबत पुनर्विकास अंतर्गत बांधकाम परवाना / प्रारंभ  
प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

-:अटी:-

१. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १५(३) नुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने प्रदान केलेल्या विकास नियंत्रण व जमिन वापर या बाबतचे अधिकारस अधीन राहून ही परवानगी देण्यात येत आहे.
२. नकाशात दाखविल्याप्रमाणे नियोजित इमारतीचा वापर निवासी वापरसाठी करावा व बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे असावे.
३. पट्टमूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन, यांचेकडील किंवा इतर विभागात दि.१५/०६/२०२२ मध्ये अर्जासिलगी क्षेत्र मधील लागू असलेल्या आदेशांचे पालन करणे आपणांवर बंधनकारक राहिले.
४. व्यवहारात नकाशावर दर्शविल्याप्रमाणे नियोजित बांधकामासाठी पुढील म.नं. १४०८.१९ चौ.मी. व ५२९.३२ चौ.मी. क्षेत्रात प्रत्यक्षत जागेवर अगमनी पॉइंट जत व त्यावातातील जागा कायम खुली राहिले व ते पॉइंट वर कोणत्याही प्रकारचे बांधकाम किंवा वापर करू नये. सदर पॉइंट टिके वा रस्ते व बांधकाम प्रमाणे साकारून घ्यावे. व्यवहारात वाया होणारे जागे कपाळीत न घ्यावे व बांधकाम प्रमाणे घ्यावे.
५. सदर परवानगी काढत १२ व्यापणुच्या प्रतिपत्तमक आपणाना संदर्भात राखे शासनाच्या दि.१५/०६/२०२०, २०/०६/२०२०, ०२/०५/२०२०, ०३/०५/२०२० आणि १९/०५/२०२० आणि या आदेशांच्या अन्वये मान्यताधिकारी, अर्ज यांनी आला पावत वेळी जागे मालकी मालकी निदेशाना अनुसरून देण्यात येत आहे. यापुढे शासनाच्या काढत १२ व्यापणुच्या दि.१५/०६/२०२० मध्ये शासनाच्या आदेशांच्या अन्वये मान्यताधिकारी, अर्ज यांनी आला पावत वेळी जागे मालकी मालकी त्यानुसार पावत होणारे मध्ये निदेश या परवानगीच्या अमलबजावणीस लागू राहिले.

उज्ज-३  
१२/०६/२०२३





# अंबरनाथ नगरपरिषद, अंबरनाथ

Website: www.ambernathnagarparishad.org, Email: info@ambnathnagarparishad.org  
Phone No. 022-27811111

अपील क्र. बी - १

जावक क्र. अंनपरि/अपी/बी/१/२०२२-२३ (०६२/०२०२/१४)

दि. २०/१०/२०२२

प्रति,

जयगुरु प्रसाद को.ऑ.ट्रौ.सोसायटी लि. यांचे क.म.प.वा.  
मे.एन.वाय.पी. डेव्हलपमेंस तर्फे भागीदार श्री.चंद्रप्रकाश यादव  
द्वारा श्री.मुरज अंधारे, वास्तुशिल्पाकार, अंबरनाथ.



विषय : महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४५  
म.नं.३३३, न.भू.क.८९७१ मोजे वडवली, ता. अंबरनाथ या भुखंडावर पुनर्विकास अंतर्गत बांधकाम  
परवानगीबाबत

संदर्भ : आपला दि. १५/०६/२०२२ चा श्री मुरज अंधारे, वास्तुशिल्पाकार, अंबरनाथ यांचे मार्फत मादर कॅव्हना  
अर्ज क्र. १३९७६

वरील संदर्भाधीन अर्जांतये विषयांकरत म.नं.३३३, न.भू.क.८९७१ मोजे वडवली, ता. अंबरनाथ, मध्ये  
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ व महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ चे  
कलम १८९ अन्वये पुनर्विकास अंतर्गत बांधकाम परवानगी करीता अर्ज या कार्यालयाम प्राप्त झाला आहे. सदर  
जागा अंबरनाथ शहराच्या मंजूर विकास योजने प्रमाणे रहिवास विभागात समाविष्ट आहे. सदर भुखंडास १२.००  
म. रूंदीच विकास योजनातील रस्ता उपलब्ध आहे.

सबब. विषयांकरत प्रकरणातील भुखंडाचे क्षेत्र ६२०.०० चौ.मी. प्रिमियम क्षेत्र १८६.०० चौ.मी.  
टि.डॉ.आर.क्षेत्र ४५.०० चौ.मी. पुनर्विकास अंतर्गत क्षेत्र ६५१.२० चौ.मी. व ५२९.३२ चौ.मी. अंसिलरी क्षेत्र, असे  
एकूण अनुज्ञय क्षेत्र १४११.५२ चौ.मी. पैकी १४०८.१९ चौ.मी. इतके बांधकाम क्षेत्र प्रस्तावित करून बांधकाम  
करण्यासाठी केलेल्या दि.१५/०६/२०२२ च्या अर्जास अनुमदन पुढील शर्तीम अधीन राहून तुमच्या मालकीच्या जागेत,  
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४५ अन्वये स्टिल्ट (पार्किंग करीता) + सात मजले,  
रहिवास वापरासाठी / वाडे भिंतीच्या इमारतीच्या बांधकामा बाबत पुनर्विकास अंतर्गत बांधकाम परवाना / प्रारंभ  
प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

- :अटी :-





Building / Address: SHYAMJI SHAI SHAI  
 City: SHAI SHAI  
 State: MAHARASHTRA  
 Date of Birth: 25/06/1976  
 PAN: FBVP5440SK  
 Aadhaar: 8286449526  
 Email: SHYAMJI SHAI @ GMAIL.COM  
 Name of Spouse: SHAI  
 Name of Father: SHAI  
 Gender:  Male  Female  Third Gender  
 Marital Status:  Single  Married  Divorced  Widowed

(B) Aadhaar / UID No: 396162898149  
 (C) PAN No:  
 (D) Passport No:  
 (E) Driving License No:  
 (F) AIGREGA Job card No:

Issued by National Population Register Containing Name and Address:

Residential Status:  Resident Indian (RI)  Non Resident Indian (NRI)  Foreign Citizen  
 Person Of Indian Origin (PIO)

SERVICE UNDER:  Indian Army  Indian Navy  Indian Air force

Pension:  Benefit Pension  New Pension Scheme

Current Address  
 Permanent Address

ROOM NO 8, CHAWL NO3, ISHAQ BHAI CH  
 NETAJI NAGAR, GOFT ROAD, NR ST JUDE  
 SCHOOL SAKINAKA KURLA WEST  
 City: KURLA  
 State: MAHARASHTRA  
 Pin Code: 400072

Is current address same as the permanent address?  Yes  No